

श्रवनति (von नम् mit श्रव) f. *Niedergang*: गतवति — दिनकरे श्रवनतिम् Crc. 9, 8.

श्रवनदृ (von नदू mit श्रव) 1) adj. überzogen, bezogen: चर्मावं mit Haut M. 6, 76. — 2) n. *Trommel* SYĀMIN zu AK. 4, 1, 2, 4 im ÇKDra. H. 287, Sch. Vgl. श्रान्दृ.

श्रवनम् (श्रं + नं) adj. f. श्रा gebeugt: पर्यासपुष्यस्तवकावं KUMĀRAS. 3, 54. पादावं bis zu den Füßen KATH. 22, 130. प्रूलमूलावं 28, 147.

श्रवनय m. = श्रवनाय BHARATA zu AK. 3, 3, 27 im ÇKDra.

श्रवनयन (von नी mit श्रव) n. das Hinabgiessen: ध्रुवावनयनम् Ācy. Cca. 5, 20. KATH. Cca. 8, 5, 24.

श्रवनट (1. श्रव + नाट?) adj. f. श्रा flachnasig P. 5, 2, 31. AK. 2, 6, 4, 45. H. 431. °टा पुरुषः; °टा नासिका, °टम् Flachnasigkeit P. 5, 2, 31, Sch. — Vgl. श्रवटीट, श्रवयट.

श्रवनार्थ (von नी mit श्रव) m. P. 3, 3, 26. *Niedersetzung* AK. 3, 3, 27.

श्रवनि (von 1. श्रव) Un. 2, 98. f. 1) *Bahn, Lauf, Bett eines Flusses*: यत्सो महीमवन्ने प्राप्ति मर्मशत् (एति) R.V. 1, 140, 5. स्वरूप्याये श्रवना पर्ति-ज्ञयः 5, 54, 2. चकारे महीमवन्नोरकूप्यः 7, 87, 1. 1, 62, 10. — 2) *Strom, Fluss* NAIGH. 1, 13. श्रा वा रथो श्रवनिर्न प्रवत्वान् R.V. 1, 181, 3. 186, 8. गा न व्राणा श्रवनीरमुच्चत् 61, 10. सं ये स्तुतो श्रवनयो न पत्ति समुद्रं न श्रवतः 190, 7. या रुपोऽवनिर्मलान् der ein Strom von Gütern ist, der Grosse 4, 10. 2, 13, 7. 4, 19, 6. 5, 11, 5. 83, 6. 6, 61, 3. 10, 99, 4. — 3) *Erde* NAIGH. 1, 1. AK. 2, 1, 3. H. 936. R. 4, 37, 24. 5, 91, 18. PĀNKAT. 163, 6. BHĀRAT. 2, 10. Erdboden MEGH. 86. Platz: यूपकर्णी धृतावनौ H. 825. Vgl. श्रवनी. — 4) nach NAIGH. 2, 5 श्रवनयः = श्रद्धुलायः Finger.

श्रवनिपति (श्रं + प०) m. *Herr der Erde, König* PĀNKAT. 28, 20. RAGH. 10, 87.

श्रवनिपात (श्रं + पा०) m. *Beschützer der Erde, König* BHAG. 11, 26. RAGH. 11, 93.

श्रवनिश्चय (von चि mit श्रव + निस्) m. *Erschliessung* (?) Z. d. d. m. G. 7, 299, N. 3.

श्रवनी (von श्रवनि) f. 1) *Erde* BHARATA zu AK. im ÇKDra. R. 4, 57, 2. 5, 89, 21. PĀNKAT. 236, 9. GHĀT. 1. Vgl. श्रवनि 3. — 2) N. einer Pflanze, = त्रिष्पुराणा (also in dieser Bed. von श्रव) RĀGĀN. im ÇKDra.

श्रवनीपति (श्रं + प०) = श्रवनिपति KATH. 24, 12.

श्रवनीश (श्रं + ईश) m. dass. KAURAP. 22.

श्रवनेय (von निन् mit श्रव) adj. zum Abwaschen dienend: उद्वाम् ÇAT. Br. 1, 8, 1, 11.

श्रवनेन्द्रन (wie eben) n. 1) das Abwaschen, Abspülen: der Hände ÇAT. Br. 1, 8, 1, 1. der Füsse M. 2, 209. पित्रवनेन्द्रनम् KATH. Cca. 5, 9, 17. — 2) Waschwasser: दृस्तावनेन्द्रनम् AV. 11, 3, 13. आयः पादावनेन्द्रनी: AIT. Br. 8, 27. Fusswasser KAU. 90.

श्रवतक N. pr. eines Volkes VARĀH. Br. S. in Verz. d. B. H. 241, 8.

श्रवेति Un. 3, 50. 1) m. pl. N. eines Landes und des dasselbe bewohnenden Kriegerstamms TRIK. 2, 1, 9. H. 936. P. 4, 1, 171, Sch. Vop. 6, 52. MBH. 6, 330. HARI. 2023. VP. 187. RĀGĀ-TAR. 4, 162. श्रवत्यः (acc. pl.!) AV. PARIC. in Verz. d. B. H. 93, 39. श्रवत्तियय PĀNKAT. 240, 11. श्रवत्तिश्च KATH. 10, 19. Vgl. श्रवत्तियुर्, श्रवत्तिका, श्रवत्ती. — 2) m. Name eines Flusses UNĀDIK. im VP. 183, N. 80: श्रवत्ती.

श्रवत्तिका (von श्रवत्ति) f. = श्रवत्ती 1. SKANDA-P. im ÇKDra. Verz. d. B. H. No. 1242.

श्रवत्तिदेव (श्रं + दे०) m. N. pr. = श्रवत्तिर्वर्मन् RĀGĀ-TAR. 3, 122.

श्रवत्तिन् id. RĀGĀ-TAR. 3, 17.

श्रवत्तिपुर (श्रं + पु०) 1) n. a) die Stadt der Avanti, Uggajint HARI. 4906. Vgl. श्रवत्ती. — b) N. einer von Avantivarman in Kaçmira gegründeten Stadt RĀGĀ-TAR. 3, 44. — 2) f. °री Uggajint MBĀKKH. 2, 3.

श्रवत्तिब्रह्मै (von श्रं + ब्रह्मन्) m. N. eines von Brahmanen bewohnten Gebietes (जनपद) P. 5, 4, 104, Sch. = श्रवत्तिषु ब्रह्मा Vop. 6, 52.

श्रवत्तिर्वर्मन् (श्रं + वर्म) m. N. pr. eines Königs RĀGĀ-TAR. 4, 718. 5, 2 fgg.

श्रवत्तिसोम (श्रं + सोम) m. saure Grütze AK. 2, 9, 39. H. 413. HARI. 113.

श्रवत्तिस्वामिन् (श्रं + स्वा०) m. N. eines von Amantivarman erbauten Heiligthums RĀGĀ-TAR. 3, 45.

श्रवत्ती (von श्रवत्ति) f. P. 4, 1, 65, Sch. 1) Uggajint, die Hauptstadt von Avanti, H. 976. N. 9, 21. MEGU. 31, v. l. — 2) Königin von Avanti, f. zu श्रावत्या P. 4, 1, 176, Sch. — 3) N. eines Flusses, s. श्रवत्ति 3.

श्रवत्तीश्च (श्रं + ईश) m. N. eines von Avantivarman erbauten Heiligthums RĀGĀ-TAR. 3, 45.

श्रवत्त्यस्मक (श्रं + श्रस्मक) n. mit Umstellung der Glieder zusammen: gaṇa राजदत्तादि, श्रवत्त्यस्मकाः gaṇa कार्त्तिकाजपादि.

श्रवयाक (von 3. श्रं + वया०) adj. ohne Netz (omentum) ÇAT. BR. 13, 7, 1, 9. KIR. Cca. 21, 2, 8.

श्रवयाटिका (von पट् mit श्रव) f. Zerreissung der Vorhaut SUÇR. 1, 297, 2. 7, 87, 1.

श्रवपात (von पत् mit श्रव) m. 1) Herabfall, Niederfall, das Niederfliegen: श्रनवपाताय AIT. Br. 4, 19. जलं कूलावपातेन प्रसन्नं कलुपापते MBĀKKH. 148, 17. अध्यरणावपाते (adv.) भूमौ निपत्य (श्रा) BHART. 2, 16. कपोतावपात H. 14, 19. श्येनावपातमपत्य PRAB. 66, 14. शत्र्वावपात Niederfall einer Waffe, Verletzung mittelst einer Waffe JĀGN. 2, 277. — 2) eine zum Fangen des Wildes gegrabene Grube TRIK. 3, 2, 15. H. 931. श्रवपातमयः वारीव RAGH. 16, 78.

श्रवपातन (von पत् im caus. mit श्रव) n. das Niedersäumen, Niederwerfen, Umwerfen: द्रुमाणाम् M. 11, 64. कुञ्चावं JĀGN. 2, 223.

श्रवपात्रित (von 1. श्रव + पात्र) adj. von der Gemeinschaft der Geschirre ausgeschlossen, = पिन्नोदकीकृत DĀJABH. 161, 9—11. — Vgl. श्रवपात्रित.

श्रवपात्रान् (von पा०, पित्रात्रि mit श्रव) n. 1) das Trinken, Tränken: शत्रैः सेषैः भूतवपानेषु RV. 1, 136, 4. सेषैः श्रवानेनस्तु ते 10, 43, 2. — 2) die Tränke: शश्यो न तृष्णवपूर्वानुमा गृह्णि RV. 8, 4, 10. मापै स्थातं मद्यिष्वेवावपानात् 10, 106, 2, 7, 98, 4.

श्रवपाणत (von 1. श्रव + पाण) adj. über den eine Schlinge gezogen worden ist: पश्याम्येव हि काठे लो कालपाणावपाणशतम् R. 3, 39, 18.

श्रवपीड (von पीड् mit श्रव) m. 1) Druck SUÇR. 2, 202, 4. — 2) eine der fünf Formen von Niese- oder Kopfreinigungsmitteln (नस्य) SUÇR. 2, 42, 8, 120, 4, 128, 15, 230, 1, 3, 238, 16.

श्रवपीडन (wie eben) 1) n. a) Druck SUÇR. 1, 290, 18. — b) Niesemittel SUÇR. 2, 41, 13. Vgl. श्रवपीड. — 2) f. °ना Verletzung: शङ्खावं M. 8, 287.

श्रवप्रज्ञन (von प्रज्ञ् = पर्ज् = पूज्, mit श्रव) m. Ende eines Gewebeaufzuges (Gegens. प्रवयण): श्रवप्रज्ञनतम् ART. Ba. 3, 10.